

TILAK VENTURES LIMITED

Reg. Office : E - 109, Crystal Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai 400053.

• Tel: 022- 6692 1199 • Email Id : tilakfin@gmail.com • Website: www.tilakfinance.wordpress.com • CIN : L65910MH1980PLC023000

Date: 25/05/2023

To, The Department of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited, Ground Floor, P.J. Towers, Dalal Street Fort, Mumbai-400001

Scrip Code - 503663

<u>Sub: Submission of Newspaper Clipping of Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023</u>

Dear Sir,

With reference to the captioned subject, please find attached herewith copy of newspaper publication of the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2023 published on Wednesday, 24th May, 2023 in following News Paper(s):

- 1. Financial Express [English Newspaper]
- 2. Mumbai Lakshadweep [Marathi Newspaper]

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You, Yours Faithfully,

For Tilak Ventures Limited

Davendra Kumar Digitally signed by Davendra Kumar Date: 2023.05.25

Davendra Kumar Company Secretary

FINANCIAL EXPRESS

Waaree Renewable Technologies Limited (Formerly Known as Sangam Renewables Limited)



Unleashing the potential of renewable energy paving the way for a sustainable future



Revenue Growth 117%

EPS 545% Y-O-Y

EBITDA

256%

Y-O-Y

522% Y-O-Y

STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31,2023

		Staria	ulone			Coriso	isolidated			
Particulars	Quartei	Ended	Year E	nded	Quarter Ended		Year Ended			
T di dodiars	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-2022	31-03-2023	31-03-202		
	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED		
I. Total Income from Operations	6,072.73	7,485.91	34,691.61	16,791.35	6,165.06	7,703.48	35,248.49	16,981		
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	2,125.84	1,068.49	7,980.95	2,595.41	1,962.49	1,076.88	7,701.42	2,121		
3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	2,125.84	1,068.49	7,980.95	2,595.41	1,962.49	1,076.88	7,701.42	2,121		
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	1,563.84	800.61	5,940.66	2,040.22	1,227.53	679.41	5,533.27	889		
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,564.03	802.51	5,942.40	2,046.39	1,227.72	681.32	5,535.01	899		
6. Equity Share Capital	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081.48	2,081		
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1		9,061.74	3,139.52	-	-	6,331.21	908		
8. Earnings Per Share (of Rs. 10 /- each) for continuing and discontinued operations) -			1							
1. Basic:	7.51	3.85	28.54	9.80	5.90	3.25	26.63	4		
2. Diluted:	7.49	3.85	28.54	9.80	5.88	3.25	26.53	4		

inancials is available on the website of the company at www.waareertl.com All Figures are in Rs Lakhs except for EPS

CIN: L93000MH1999PLC120470 | Register Office: - 504, Western Edge-1, Western Express Highway, Borivali(E), Mumbai - 400 066. Web: www.waareertl.com | Email: info@waareertl.com

FORM NO. [See Regulation 33(2)] By Regd. A/D. Dasti failing which by Publication. OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Unit No. 307 to 310 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune-411005 NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION UNDER RULE 53 OF

WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993. 12-05-2023

FEDERAL BANK LTD.

THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ

Versus MR. ANIL VITHAL RANE & ANR.

(CD-1) Mr. Anil Vitthal Rane

RC/37/2020

Satral, Post Kasral, Taluka Kankavli, District Sindhudurg, Maharashtra. (CD-2) Mrs. Vrushali Anil Rane At Satral Post Kasral, Taluka Kankavli, District Sindhudurg, Maharashtra.

Whereas you the SHRI. ANIL VITHAL RANE & ANR was ordered by the Presiding Officer of DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE who had issued the Recovery Certificate OA/627/2019 an amount of Rs. 39,52,853.00 (Rupees Thirty Nine Lakh Fifty Two Thousands Eight Hundred Fifty Three Only) along with pendent lite and future interest @ 11.18% p.a. Simple Interest Yearly w.e.f. 07/09/2018 till realization and costs of Rs. 67,010 (Rupees Sixty Seven Thousands Ten Only) has become due against you (Jointly and severally) and whereas the said amount has not been paid, the undersigned has ordered the sale of under mentioned Immoveable property.

2. You are hereby informed that the 22/06/2023 at 10.30 A.M. has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are requested to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attached to the said properties or any portion

Specification of property All that piece and parcel of land and all the things attached thereof situated at

village Poyare Taluka Devgad, District Sindhudurg bearing Gat No.99, Hissa No. 1B admeasuring H R 2-35-00 and Pot Kharaba 2-99-34 i.e. total land admeasuring HR 5-34-34 (534.34 Guntha) assessed at R.P. 1.21 and is bounded as under:

On or towards the East By Property of Pandurang Rupaye and Shridhar Rupaye and Culvert, West By Property of Shri Dev Rameshwar Temple, North By Property of Keshav B. Ghadi, South By Boundary of Village Naringre Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 12-05-2023.



(D.K. Varma) Recovery Officer-I Debts Recovery Tribunal, Pune

LKP Securities Limited

CIN: L67120MH1994PLC080039 Regd. Off.: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400021 **Tel. No.:** +91 22 40024785 / 86; **Fax No.:** +91 22 22874787; Website: www.lkpsec.com; E-mail: ho_compliance@lkpsec.com INFORMATION REGARDING 29TH ANNUAL GENERAL

MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), EVOTING, **BOOK CLOSURE, RECORD DATE AND FINAL DIVIDEND** Shareholders may please note that the 29th Annual General Meeting

(AGM) of the Company will be held through VC / OAVM on Tuesday, June 20, 2023 at 11:30 A.M. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulation), read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'), Government of India and Securities and Exchange Board of India ('SEBI') and all other applicable laws.

In compliance with Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the Shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The Notice of the 29th AGM along with Annual Report for the Financial Year 2022-23 will also be available on the website of the Company at www.lkpsec.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.

Manner of registering/updating e-mail addresses to receive the Notice of AGM along with the Annual Report:

For Physical shareholders - please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company at ho_compliance@lkpsec.com and RTA at info@adroitcorporate.com.

For Demat shareholders - please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP); For Individual Demat shareholders - please update your email id &

mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.

Manner of casting vote through e-voting: Shareholders will have an opportunity to cast their votes remotely

on the businesses as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. The login credentials for casting the votes through e-voting shall be

made available through the various modes provided in the Notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be made available on the website of Shareholders may note that the Board of Directors at their meeting

held on April 26, 2023 has recommended a final dividend of Rs. 0.10 per share. The final dividend, subject to the approval of Members, will be paid on or after Friday, June 23, 2023 to the Members whose names appear in the Register of Members, as on the Book Closure dates, i.e. from Wednesday, June 14, 2023 to Tuesday, June 20, 2023 (both days inclusive) through various online transfer modes to the Shareholders who have updated their bank account details. For Shareholders who have not updated their bank account details. dividend warrants / demand drafts / cheques will be sent to the

registered addresses depending on availability of postal services.

Manner of registering mandate of receiving Dividend electronically: To avoid delay in receiving the dividend, Shareholders are requested to update their complete bank details with their Depositories (where shares are held in dematerialised mode) and with the Company (where shares are held in physical mode) at ho_compliance@lkpsec.com along with the copy of the signed request letter mentioning the name, folio number, bank details, copy of share certificate, self-attested copy of the PAN card and cancelled cheque. Shareholders may note that the Income Tax Act. 1961 (Act), as

amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company shall be taxable in the hands of the Shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Shareholders are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act. This notice is being issued for the information and benefit of all the

Shareholders of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

If you have any queries, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33.

Place : Mumbai

For LKP Securities Limited Akshata Vengurlekar phanchal 22x 2023 papr.in **Company Secretary**



Godrej Industries Limited CIN: L24241MH1988PLC097781

Regd. Office: "Godrej One", Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra;

Tel.: 022-25188010; Fax: 022-25188066 Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com

NOTICE

NOTICE is hereby given that the following Share Certificate is stated to be lost / misplaced / stolen and the registered holder thereof / claimant thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificate:

Folio	Name of the	No. of	Distinct	ive Nos.	Share
Number	Shareholder	Shares of (Face Value ₹ 1/- each)	From	То	Certificate Number
B003127	Babubhai Bauchand Rupani	42	051169269	051169310	0402876

shares / any objection(s) for the issuance of Letter of Confirmation in favour of the above stated applicant, he / she / they should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said Share Certificate, a Letter of Confirmation will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above-mentioned Share Certificate. For Godrej Industries Limited

Tejal Jariwala

Company Secretary & Compliance Officer Place : Mumbai Date : May 24, 2023 (FCS 9817)



(₹ in millions, except per share data) Quarter ended Year ended **Particulars** 31 Mar-22 31 Mar-23 31 Mar-22 31 Mar-23 31 Dec-22 Unaudited Audited Audited Audited Audited Income 2,391.30 2,046.51 994.10 7,765.48 2,839.89 a) Revenue from Operations 2,377.52 2,040.00 991.66 7,732.52 2,824.98 b) Other Income 13.78 2.44 32.96 14.91 6.51 Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary Items) 340.01 255.43 114.14 974.35 204.76 Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary Items) 340.01 255.43 114.14 974.35 204.76 Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary Items) 252.99 189.77 89.82 725.27 162.52 Total comprehensive income for the period (comprising profit for the period after tax and non-controlling interest and other comprehensive 248.80 189.95 95.31 721.42 166.02 income after tax) VI Equity share capital (Face value of ₹ 2/- per share*) 104.50 104.50 104.50 104.50 104.50 1,462.58 717.15 VII Other Equity VIII Earnings per equity share (not annualised for quarters) a) Basic 4.84 3.63 1.72 13.88 3.11 4.65 3.51 1.64 13.32 2.98 b) Diluted

*Face value reduced from ₹ 10 to ₹ 2 as a result of split of shares on September 10, 2021

Additional information on standalone financial results is as follows:

(₹ in millions, except per share data)

2			Quarter ender	Year ended		
Sr. No.	Particulars	31 Mar-23	31 Dec-22	31 Mar-22	31 Mar-23	31 Mar-22
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	2,391.15	2,046.51	994.07	7,765.33	2,839.87
11	Net Profit for the period before Tax	340.26	255.43	114.17	974.60	204.71
111	Net Profit for the period after Tax	253.17	189.77	89.85	725.46	162.47
IV	Total Comprehensive income for the period	248.97	189.95	95.34	721.61	165.97
Note	e.					

The above Consolidated financial results for the guarter and year ended March 31, 2023 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on May 23, 2023. The Statutory Auditors of the company have conducted audit of the financial results for the guarter ended March 31, 2023. The above results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principle laid down in Indian Accounting Standards-34

"Interim Financial Reporting" ("Ind AS-34") notified under Section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder. The above is an extract of the detailed format of Financials Results for the guarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the standalone and Consolidated Financial Results are available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the Company's website at www.dreamfolks.in. For and on behalf of the Board

> Dreamfolks Services Limited Liberatha Peter Kallat

Place: Gurugram Date: May 23, 2023 Chairperson and Managing Director

Regd. Office: 22, DDA Flats, Panchsheel Park, Shivalik Road, New Delhi - 110017 Tel.: 0124-4037306, Email: investor.support@dreamfolks.in, Website: www.dreamfolks.in Corporate Identity No. (CIN): L51909DL2008PLC177181

Dreamfolks Services Limited


















SOMANY

ZAMEEN SE JUDEY

(Rs. in Lakhs)

Tiles | Bathware

SOMANY CERAMICS LIMITED (Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata, West Bengal - 700001, CIN: L40200WB1968PLC224116)

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2023

			Standaloı	ne				Consolidated		
		Quarter Ende	d	Year ended		Quarter Ended			Year	ended
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from Operations	67,265	61,677	60,932	244,270	207,380	67,922	62,241	61,679	247,851	209,446
Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	3,693	2,339	2,200	12,289	11,695	3,419	1,601	2,867	9,504	12,636
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	3,693	2,339	2,200	12,192	11,695	3,419	1,601	2,867	9,286	12,636
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	2,671	1,742	1,645	9,009	8,778	2,440	1,147	2,056	6,692	9,341
Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,668	1,742	1,637	8,933	8,781	2,443	1,147	2,064	6,635	9,370
Equity Share Capital	849	849	849	849	849	849	849	849	849	849
Reserves (excluding Revaluation Reserve)				77,471	69,554				77,848	71,780
Earning per share										
Basic and Diluted (Face Value of Rs. 2/-each) (before/after Extraordinary item) - in Rs.	6.29	4.10	3.87	21.21	20.67	5.73	2.81	4.04	16.83	20.88

1. The above is an extract of the detailed format of Quarter/ Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/Year ended Financial Results are available on Company's website (http://www.somanyceramics.com) and the Stock Exchange websites of BSE (http://bseindia.com) and NSE (http://nseindia.com).

2. These financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

Date : MAY 23, 2023

For Somany Ceramics Limited Shreekant Somany

Chairman & Managing Director DIN 00021423



Tilak Ventures Limited

CIN: L65910MH1980PLC023000

Regd. Office: E/109, Crystal Plaza, New Link Road, Opp. Infinity Mall, Andheri (West), Mumbai, MH- 400053

Email id: tilakfin@gmail.com, Website: www.tilakfinance.com (EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT

FOR THE QUARTER / YEAR ENDED ON 31ST MARCH. 2023)

AI THE GOVERNMENT, FEWER ENDED ON OTO THIS MINUTE, EDECY							
Ŕ	2 W W	Quarter ended		Year ended	Quarter	Year ende	
	Particulars	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited	31.03.2023 Audited	31.03.2022 Audited	31.03.2023 Audited
1 2	Total income from operations Net Profit/Loss for the Period Before	257.153	361.126	903.222	273.001	361.126	951.278
	tax and exceptional items	154.982	-13.674	298.667	140.289	-13.674	283.239
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items Net Profit/ (Loss) after Tax and	154.982	-13.674	298.667	140.289	-13.674	283.239
70	Exceptional Items	108.528	-29.983	243.251	93.494	-29.983	227.480
5	Total Comprehensive Income	-73.283	-83.407	82.946	-141.538	-83.407	13.956
6	Paid-up Equity Share Capital	2228.484	1766.600	2228.484	2228.484	1766.600	2228.484
7	Earning Per Share Basic	0.049	-0.017	0.109	0.042	-0.017	0.102
	Diluted	0.049	-0.017	0.109	0.042	-0.017	0.102

Place: Mumbai

Date: 23/05/2023

The above is an extract of the detailed format of Audited Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website www.tilakfinance.wordpress.com For Tilak Ventures Limited

Girraj Kishor Agarwal Director DIN: 00290959 17.05.2023.

IKF HOME FINANCE LIMITED

Loan Amount: HL Rs 9,00,000/- (Rupees Nine Lakhs Only)

Plot No.30/A, Survey No.83/1, My Home Twitza, 11th Floor, Diamond Hills, Lumbini Avenue, Beside 400/220/132KV GIS Substation, APIIC Hyderabad Knowledge City, Home Finance Raidurg, Hyderabad-081. Ph: 040-23412083. www.ikfhomefinance.com

The below mentioned Borrowers, Co-Borrowers and Guarantors have availed Loan(s) Facility(ies) from IKF Home Finance Limited by mortgaging your Immovable Properties and defaulted in repayment of the same. Consequent to your defaults your Loans were classified as Nor Performing Assets by IKF Home Finance Limited and hence all its rights, title, interest, benefits dues receivable from you as per document executed by you to avail the said Loan(s) along with the underlying security interest created in respect of the securities for repayment of the same. IKF Home Finance Limited has pursuant to the said Assignment and for the recovery of the outstanding dues, issued Demand Notice under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002 (The Act). The

Loan Account: LNXNK02021-220003002

UNDER SECTION 13(2) OF

THE SARFAESI ACT, 2002

contents of which are being published herewith as per Section 13(2) of the act read with Rules 3(1) of The Security Interest (Enforcement) Rules. 2002 as and by way of Alternate Service upon you. Details of the Borrowers, Co-borrowers, Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed there under are given as under: Name and Address of the Borrower, Co-Borrower, Guarantor and Loan Amount BORROWER: Mr. Sunil Kisan Bhosale, Co-Borrower: Mrs. Vaishali Sunil Bhosale W/o Sunil Kisan Bhosale, Both residing at: Row House No: 05 Rest Camp Road, Ground Floor Kasar Mala Banna Chaldeolali Camp Nashik, Maharashtra, India - 422101.

DESCRIPTION OF PROPERTIES FIRST SCHEDULE OF THE SAID PLOT - SCHEDULE "A-1": All that piece and parcel of the property admeasuring 6876.15 Sq.Mtrs bearing Gat No. 114 in CTS No. 4472/1, Total admeasuring Hectore 1-40 are assessed at Rs. 0.37 Ps. Situated at Village Chunchale within the Nashik Municipal Corporation within Registration District of Nashik and Sub-Registration Taluka Nashik bounded as follows: On or Towards East: 12. D.P. Road & Gat No. 107. On or Towards West: 18. D.P. Road and Gat No. 115. On or Towards South: Gat No. 117 and 12. D.P. Road. On or

Towards North: Gat No. 114. SECOND SCHEDULE OF THE SAID PLOT - SCHEDULE "A-2": All that piece and parcel of the property admeasuring 2673.00 Sq. Mtrs bearing Gat No. 106 in CTS No. 4469/1-2 Situated at Village Chunchale within the Nashik Municipal Corporation within Registration District of

Nashik and Sub-Registration Taluka Nashik bounded as follows; On or Towards East; 12, D.P. Road & Gat No. 107, On or Towards West: 18. D.P. Road and Gat No. 115, On or Towards South: Gat No. 117 and 12. D.P. Road, On or Towards North: Gat No. 114. SCHEDULE OF FLAT No. F-9 - SCHEDULE "A-3": Flat No: F-9 on 2nd Floor, in F-Wind Carpet area about 26.36 Sq. Mtrs in building "F"of Phase - 2 of Project "Dream Shelter". The said Flats is bounded as per approved building plan as shown below together with common amenities/

facilities. On or Towards East: Flat No. F-10, On or Towards West: Wing - E, On or Towards North: Sidemargin, On or Towards South: Lift NPA Date: 10.05.2023 Demand Notice Date: 17.05.2023 AMOUNT DUE: HL Rs. 9,37,426/- (Rupees Nine Lakhs Thirty Seven Thousand Four Hundred Twenty Six Only) due and payable as on

The Borrower/s and Co-Borrowers/Guarantors are therefore called upon to make payment of the above mentioned demanded amount with further interest as mentioned hereinabove in full within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforce the above mentioned securities. Please note that as per Section 13 (13) of The Said Act. In the meanwhile, you are

restrained from transferring the above referred securities by way of sale, lease or otherwise without our consent. Date: 23.05.2023, Place: Nashik Sd/- Authorised Officer, IKF HOME FINANCE LIMITED

गाळमुक्त धरण व शिवार अभियान पुण्यात एका दिवसात ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

पुणे, दि.२३ : राज्य शासनाच्या निर्दे शानुसार जिल्ह्यात 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' अभियानाला जोरदार सुरुवात करण्यात आली असून एकाच दिवशी ८ तालुक्यातील ११ कामे हाती घेण्यात आली. पुरंदर तालुक्यातील नावळी तोरवे वस्ती या पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हरने शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. अंकित गोयल नावळी गावाचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यात एकाच दिवसात पुरंदर तालुक्यात नावळी, वेल्हा तालुक्यात गुंजवणे, शिखर तालुक्यात मोऱ्याची चिंचोळी, बारामती तालुक्यात बाबूडी, इंदापूर तालुक्यात मदनवाडी, खेड तालुक्यात जरेवडी, रासे, तसेच जुन्नर तालुक्यात आणे पोडगा व आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर अशा ११ ठिकाणी एकाच दिवसात कामे सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागांतर्गत १ हजार १६ पाझर तलावांची यादी तालुकस्तरीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यापैकी ३७ कामांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ही कामे लवकरच सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या आठवड्यात प्रत्येक तालुक्यातून १० कामे सुरू करण्यात येणार

आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण व तलावातील गाळ उपसून शेतात पसरविल्यास कृषि उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची व तलावाची मूळ साठवण क्षमता पुनरर्थापित होण्यास मदत होणार आहे. तलावातील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकावयाचा असल्यास संबंधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. या योजनेसाठी इंधन व यंत्रसामुग्रीसाठी लागणारा प्रति घनमीटर रु. ३१ एवढा खर्च राज्य शासन देणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सीमांत, अत्यअल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रूपये याप्रमाणे अडीच एकर क्षेत्रासाठी ३७ हजार ५०० रूपयांचे अनुदान दिले जाणार

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की, माझे अशील **श्रीमती डिम्पल धिरज नायर**,

भाधारकार्ड क्रमांक ३६४६ ४००८ ५५४४

गांच्याकडे निवासी फ्लॅट जागा अर्थात फ्लॅट

क्र.१०१, १ला मजला, ग्रीन ओसियन को-ऑप.हौ.सो.लि., जरीमरी माता मंदिराजवळ,

गालवणी चर्च, मार्वे रोड, मालाड (प.), मुंबई-

४०००९५, क्षेत्रफळ सुमारे ८५० चौ.फु. (कार्पेट

क्षेत्र) तत्सम १२०० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), सीटीएस क्र.१४७२, गाव मालवणी, तालुका

बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा या जागेतील

अधिकार, हक व हित हे त्यांचे वडील नामे स्वर्गीय

श्री. सायरील पिटरजॉन फरेरा (मृत्यु दिनांक १४.०५.२०१५) आणि आई नामे स्वर्गीय श्रीमती

. फेब्बी सायरील परेरा (मृत्यु दिनांक १७.०८.२०१९)

गांचे निधनानंतर प्राप्त झाले होते आणि सोसायटीने

पालकांची एकमेव मुलगी व कायदेशीर वारसदार या नात्याने माझे अशील अर्थात श्रीमती डिम्पल

धेरज नायर यांच्या नावे सदर फ्लॅट व भागप्रमाणपः

गोसायटीने हस्तांतर केले. माझ्या अशिलाच्या वतीने

मी याद्वारे श्रीमती डिम्पल धिरज नायर यांच्या नावे

वर नमुद फ्लॅट जागेतील मयताची सदर शेअर्स व

हित हस्तांतरणासाठी सदर सूचना प्रकाशन

गरखेपासून **७ दिवसांत** माझ्या अशिलाच्या नावे

गलमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित

स्तांतरणासाठी त्यांचे दावा व आक्षेपबाबत योग्य

. स्तावेज तसेच योग्य पुराव्यांच्या प्रतिंसह वारसदार

केंवा दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून दावा किंवा

आक्षेप मागवित आहेत. यात कसूर केल्यास असे

तमजले जाईल की, कोणासही अधिकार, हक

दावा किंवा मागणी नाही आणि असल्यास ते त्याग

. केले आहेत आणि तद्नंतर कोणताही अधिकार/

दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर

भांडवल/मालमत्ता त्यांच्या नावे अर्थात श्रीमती

देनांक: २४.०५.२०२३ वकील उच्च न्यायालय

दुकान क्र.११८८, बीएमसी कॉलनी, सवेरा

थेएटरजवळ, सहयोग बँके समोर, गेट क्र.५

मालवणी, मालाड (प.), मुंबई-९५.

मोबा .: ९८१९६८२७१०

सही/

गिरीश एम. जैन

डेम्पल धिरज नायर यांच्या नावे केली जाईल

PUBLIC NOTICE FOR LOST OF AGREEMENT

that, I the undersigned, declare that, vide Agreement dated 27.03.1990 duly registered under Registration No. PBBJ-3162-1990 dated 26.07.1990, executed between Powai Housing Development Pvt. Ltd. (as Developer) and Mrs. Mariamma Abraham (as Member), Mrs. Mariamma Abraham purchased / acquired Flat No. 102. A Wing, on 1st Floor in the Building known as Amrut CHS Ltd., situated at Powai Park, Near Hiranandani School, Mumbai - 400 076 Mv Mother Mrs. Mariamma Abraham, died on 01.06.2013 at Mumbai and after following due process of bye-laws the said society has transferred the said flat to my name.

The said Original Agreement dated 27.03.1990 is lost / misplaced & not traceable. I, therefore, hereby invites claims / objections in respect to the said flat. Any person having or claiming to have any right, title, interest to or in the above mentioned property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim at Flat No.1, C-14 Emrald CHSL. Jeevan Bhima Nagar. LIC Colony. Borivali (W), Mumbai - 400 103. If claims bjections are not received within 14 days, will dealt with the said flat as I deem fit and proper and claims or objections received ereafter will not be considered.

Dr. Georgie Abraham

Place: Mumbai

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझ्या अशिलांचे वडील स्वर्गीय श्री. सरेंद्र कमार भसार्र हे फ्लॅट क्र.१८, ३रा मजला, गुरमुख सदन कोहौसोलि., नित्यानंद बाग कोहौसोलि.जवळ, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई–४००७७४, क्षेत्रफळ ४७५ ची.फु. या जागेचे मालक होते. माझ्या अशीलांचे वडील स्वर्गीय श्री. सुरंह कुमार भुसारी यांचे मुंबई येथे ११.१२.२०११ रोजी निधन झाले आणि माझ्या अशिलांची आई स्वर्गीय श्रीमती कांचन . बुरेंद्रकुमार भुसारी यांचेही मुंबई येथे निधन झाले होते, त्यांच्या पश्चात माझे अशील श्री. आशिष सुरेंद्रकुमार भुसारी हे कायदेशीर वारसदार आहेत आणि आता माझ्या अशिलांना सदर फ्लॅटमधील १००% शेअर्स, अधिकारासर सदर फ्लॅटचे एकमेव मालक झाले आहेत.

जर कोणा व्यक्तीस, नातेवाईक, कायदेशीर वारसदार, सर्वसामान्य जनतेस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, मृत्युपत्र हस्तांतर, तारण, विक्री, भाडेपट्टा, मालकी हक, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, लाभ असल्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर मूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कागदोपत्री पुराव्यांसह पोहोच पावतीने रजि.पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटीच्या संबंधित नोंदीमध्ये सदः फ्लॅट त्यांच्या नावे हस्तांतरणाची प्रक्रिया माझे अशील करतील किंवा नियोजित खरेदीदाराकडे सदर फ्लॅट विक्री

ठिकाण: मुंबई

विजु एम. खितानी (वकील उच्च न्यायालय)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my client MR. CHETAN H. SHAH, of Flat number A-603, ANKUR APARTMENT, LIBERTY GARDEN ROAD NUMBER 3, MALAD WEST MUMBAI 400064 to the Public that the chain of Sale Agreement of above Flat numbe A-603, ANKUR APARTMENT, LIBERTY GARDEN ROAD NUMBER 3. MALAD WEST MUMBAI 400064 executed between the following parties have been lost/ misplaced and not traceable

I . M/S. RALHAN BUILDERS PVT. LTD. (The Builder) and MR. RAJKUMAR K AGARWAI and MRS, LAXMIDEVI K. AGARWAL (The Purchasers) dated 22ND DECEMBER 1986. 2. MR. RAJKUMAR K. AGARWAL and MRS. LAXMIDEVI K. AGARWAL (The Vendors and DURLABHJI KANJI SIDDHPURA (The Purchasers) dated 17th AUGUST 1990.

Missing Document Complaint has been lodged digitally with Greater Mumbai police, a Malad police station on 19th May 2023, lost report no. 41592-2023 for the loss of above Chain of agreements All persons are hereby informed that any claims, rights, title, lien, dispute, demand

objection whatsoever against the above chain of Agreement of Flat number Flat number A-603, ANKUR APARTMENT, LIBERTY GARDEN ROAD NUMBER 3, MALAD WEST MUMBAI 400064 by the way of inheritance, mortgage, sale, gift, lease, tenancy, lie charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever on the said flat for any other reason whatsoever are hereby requested to make the same known in writing t the undersigned within a period of 15 days from the date of Publication thereof, failing which such claim, demand. objection shall be acceptable. inadmissible and deemed t be waived, abandoned, given up or surrendered & false.

Dated this 24th day of May 2023.

J.D. Rawa Advocate (High Court

1201 Nilanjana, Marve Road, Malad West, Mumbai 400064

सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र. दूर.:०२२-२५१८८०१०, फॅक्स:०२२-२५१८८०६६,

वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:

फोलिओ भागधारकांचे संख्या पर्यंत प्रमाणपत्र पासून (द.मु.१/-बी००३१२७ बाबुभाई बाऊचंद ०५११६९३१० ०४०२८७६ ०५११६९२६९ 85 रुपानी

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासन १५ (पंधरा) दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्रसंदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार करू नये.

गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई

दिनांक: २४ मे, २०२३

तेजल जरीवाल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एफसीएस ९८१७)

मुंबई मुख्य शाखा. बैंक ऑफ़ इंडिया BOI मुंबई-४००००१. **दुरः:**०२२-२२६२३६५६, २२६७४३१० / २२६७३०६५

ई-मेल: MumbaiMain.MumbaiSouth@bankofindia.co.in परिशिष्ट-४ (पहा नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बॅक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा** यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत ०१.०३.२०२३ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार <mark>श्रीमती रेखा अनिल गुप्ता व श्री. अनिल कुमार लल्लन प्रसाद</mark> गुप्ता यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.१,०५,९२,२९९.०० (रूपये एक कोटी पाच लाख ब्याण्णव हजार दोनशे नव्याण्णव फक्त) अधिक व्याज आणि इतर नागू शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे मूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २२ मे, २०२३** रोजी घेतलेला

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ इंडिया, मुंबई** मुख्य शाखा यांच्याकडे देय रक्कम रू.१,०५,९२,२९९.०० अधिक २८.०२.२०२३ पासून उर्वरित प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१४, ५वा मजला, कमला अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत व कमला कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, संत रामदास रोड, मुलुंड (पुर्व), मुंबई-४०००८१ आणि चतुसिमा: उत्तरेस: सोहन इमारत; दक्षिणेसः मोकळी जागा; पुर्वेसः सुयोग इमारत; पश्चिमेसः संत रामदास रोड.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मंबर्ड दिनांक: २२.०५.२०२३ (बँक ऑफ इंडिया) मुंबई मुख्य

Mrs. Padma Ramesh Mathuria, a member of the Gokul Galaxy 1,2,3,4Co-Operative Housing ociety Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai-400101, and holding Flat No.G-204, in the building of the society, died on 29/06/2013, without making any nomination Mr. Dollar Ramesh Mathuria has made an application for transfer of the shares of the decease

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents nd other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within ne period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the eceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the ye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of

ublication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Gokul Galaxy 1,2,3,4CHS Ltd,

Date : 24.05.2023 Place : Mumbai

भारतीय स्टेट बँक आरएसीपीसी, बेलापूर नवी मुंबई, सीबीडी बेलापूर, ल्वे स्टेशन State Bank of India मुंबई, 400६१४.

विक्री सूचना

(पुर्नताबा वाहनांच्या विक्री पुर्वी कर्जदारांना सूचना)

घर क्र. २६१, शिवसेना शाखेजवळ, सेक्टर ५,सानपाडा, नवी मुंबई-४००७०५

विषय: विक्री सूचना - कर्ज खाते क्र.३९८९१२४७१९४ मचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसूर केली अस

अंतर्गत खरेदी केलेले नोंदणी क्र**.एमएच–४३–बीयु–७३८३** घारक वाहन पुर्नताबा घेतले आहे. आमच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बँकेद्वारे वाहनाचे पुर्नताबा घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्कम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर करण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बैंकेला स्विकृत किंमतीकरिता जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बैंकेकडून विक्री केली जाईल. सदर ७ दिवसांत संपुर्ण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा कर्जे अंतर्गत देथ असलेली रक्कम वसुलीसाठी बैंकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल. जर वाहनाच्या विक्रीतून उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज रक्कम अपर्याप्त असल्यास बैंकेकडून उर्वारत रक्कम वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल ज्याचे संपुर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावर दायित्व असेल. भापले विश्वासु,

ख्य व्यवस्थापक/प्राधिकत अधिकारी

TSB भारतीय स्टेट बैंक किस्कोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, बेलापूर, सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉबर क्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई-४००६१४.

मागणी सूचना

ाथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार/अर्जदार: निवासी पत्ता: श्री. शंकर केशव नायक, सह अर्जुदार- निवासी पत्ता: श्रीमती प्रवेता प्रांकर नायक. सी-५०१ पार्थ कोहौसो . प्लॉट क २२८ शिल्प चौव क्टर-१३, खारघर-४१०२१०, अर्जदार: **कार्यालय पत्ता: श्री. शंकर केशव नायक,** (पॅन-एबीसीपीएन१०२३एच) (१) विष्ठि विभागीय वित्तीय व्यवस्थापक, सीएसटीएम, विष्ठि डीएफएम मुंबई, नवीन विस्तारीत इमारत, ४थ मजला, सीएसटी, मुंबई-४००००१, (२) गार्ड (मेल/एक्सप), कार्यचलन-बिल युनिट-०१०२६८८-सीएसटीएम (एम/एल) गार्डस, मेन लाईन गार्ड लॉबी, पीएफ क्र.८, १ला मजला, रेल्वे मंत्राल्य, भारत शासन, रेल भवन मध्य रित्वे सिएसएमटी, मुंबई-४००००१, अर्जेदार: मालमत्ता पत्ता: श्री. शंकर केशव नायक, सह-अर्जदा मालमत्ता पत्ता: श्रीमती श्वेता शंकर नायक, फ्लॅट क्र.ए-१८०१, ए विंग, लेकसाईड इमारत, लेकशोअर ग्रीन नाराना पा. आना स्वात स्वता स्वता नायन, राष्ट्र कर रूप र ४००, राष्ट्र त्या, रामा त्या है। प्रोजेनर पतावा, गाव-खोनी, निसर्ग हॉटेल अंण्ड लेकगोअस क्लब हाऊसजबळ, तळोजा वायमस सेंड, तालुब कल्याण, ठाणे-४२१२०४, अर्जदार: निवासी पत्ता: श्री. शंकर केशव नायक, सह-अर्जदार: निवासी पत्ता अत्यान, ठाण-१९२९, अजदार: निवास भर्ता. श्री शक्त कार्यका नायक, तह-जजदार: निवास भर्ता. श्रीमती श्रवेता शंकर नायक, आरबी-२/आर-४, रेल्वे वसाहत, एमएस आरबी २ ५०/४, सायन हॉस्पिटलच्या मागे, सायन, मुंबई-४000२२, सह-अर्जदार: कार्यालय पत्ता: श्रीमती श्र्वेता शंकर नायक, कोड-वायटीआरए००९७४९-पॅन-एएफआयपीएन८५७४एम, विभाग-सेल्स, विष्ठ कार्यकारी मुंबई, यात्रा ऑनलाईन प्रा.लि. (१) बी२, २०२, २रा मजला, मींथॉन नेक्टजेन कॉम्प्लेक्स, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प.) मुंबई-४०००१३, **(२)** गल्फ अदिबा, प्लॉट क्र.४था मजला, उद्योग, फेझ-२, सेक्टर-२०, गुरगाव **(खाते क्र** . हुकर्ज –४०५४५४३२१६०, गृहकर्ज टॉपअप-४०५४५३९०९६६, गृहकर्ज सुरक्षा-४०५५१७०१९५३ व इतर् यानी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आ यामुळे त्यांचे खाते ११.०५.२०२३ रोजी **नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए**) मुख्ये वर्गीकृत करण्यात आल . क्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट मॅक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर **१२.०५.२०२३** रोजी सूचना पाठविण्य भाली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्या

थकबाकी रक्कम: देय रक्कम रू.६५,४९,२२१/ – (रुपये पासष्ट लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकवीस फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी. सदर पर्याची सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास्

यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल् ॲसेटस् ॲ्न्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी टरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसॉच् माप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभू ालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.ए-१८०१, ए विंग, लेकसाईड इमारत, लेकशोर ग्रीन्स प्रोजेक्ट पलावा, गाव-खोनी, निसर्ग हॉटेल ऑण्ड लेकगोअर क्लब हाऊसजवळ, तळोजा बायपास रोड, तालुका कल्याण, ठाणे-४११२०४. ६: २३.०५.२०२३ प्राधिकृत अधिकार दिनांक: २३.०५.२०२३ ठिकाण: नवी मुंबई

येस बँक लिमिटेड

नोंद. व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग सांताक्रझ (पूर्व), मुंबई-४०००५५.

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

कर्ज क्र.: एमओआर०००१००९४९५६०

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ **(कायदा)** अंतर्गत **येस बँक लिमिटेड**चे **(बँक)** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम , सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **०९ मार्च, २०२३** ोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार **जगत प्रविण शाह (कर्जदार), धारा शाह (सह-**<mark>कर्जदार), प्रविणचंद्र जिवनलाल शाह (सह-कर्जदार व तारणकर्ता)</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत ०८ **मार्च,** २०२३ रोजी देय रक्कम रू.१,०३,३०,**६११.१९ (रुपये** एक कोटी तीन लाख तीस हजार सहाशे अकरा आणि पैसे एकोणीस फक्त) जमा करण्यास ाण्यात आले होते

कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर -कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा दिनांक १९ मे, २०२३** रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर गलमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँकेकडे दिनांक ०८ <mark>मार्च, २०२३</mark> रोजी देय रक्कम रू.१,०३,३०,६११.१९ (रु<mark>पये एक कोटी तीन</mark> <mark>लाख तीस हजार सहाशे अकरा आणि पैसे एकोणीस फक्त)</mark> तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळन एकत्रित रक्कम जमा करावी.

कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरित . नेश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्यांकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडन कोणतीही पुढील कारवाई केली जाणार नाही.

तारण मालमत्तेचे तपशील

प्रविणचंद्र जिवनलाल शाह ऊर्फ प्रविण जिवनलाल शाह (सह–कर्जदार व तारणकर्ता) यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.ए-५0३, ५वा मजला, स्वप्नलोक-ए, न्यु स्वप्नलोक कोहौसोलि., एस.व्ही. रोड, फ्लायओव्हर ब्रिजजवळ, नाटकवाला लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२.

(प्राधिकृत अधिकारी) ठिकाण : मुंबई

Notice is hereby given to the public at large that the property, which is more

particularly described in the Schedule written hereunder is owned by its presen wner viz. Raghav Commercial Limited having registered office at Room No.303 3rd Floor, Gate No.2, Poddar Court, 18 Rabindra Sarani, Kolkata-700001. My client intends to purchase the said property and the said owner has decided to sell the same to my client. The said owner has also assured that the said property solely belongs to the said company and it is the sole owner with free marketable title of the same in his favour.

, therefore hereby call upon the public at large, that if any person/s, Financial nstitution/s, Government, Public or Private Body having or claiming any rights, title, interest in the said property or any part thereof as and by way of sale, exchange, transfer, lease, sub-lease, licence, under-letting, mortgage, gift, tenancy, trust, inheritance, allotment, covenant, development, maintenance onversions, bequeathal, possession, prescription, prem-exemption, reservation division, pledge, charge, hypothecation, lien, loan, guarantee, assignment agreement, family arrangement, liability, commitment, easement, decree, order, njunction, directions of any court / tribunal / authority or otherwise whatsoever manner is hereby required to make the same known in writing to the undersigned at address mentioned below, within 15 (Fifteen) days from the date of publication of this Notice with the necessary documentary proof/evidence thereof, falling which my Client will presume that the said property is in the ownership of Raghav Commercial Limited and has a clean and free marketable title in its favour, and that no other person/s, Financial Institution/s, Government, Public or Private Body has any right, title, claim/objection, interest, benefit, demand or otherwise whatsoever in the said property and if there are any claim/s of any person/s in respect to the said property, the same have been relinquished, abandoned, waived and/or surrendered in favour of my client and under this bonafide presumption my client will proceed with the transaction and will not entertain any claim pertaining o this property after the expiry of prescribed period, kindly be noted. SCHEDULE

Unit No.321 admeasuring 762 square feet or thereabouts carpet area held under Share Certificate bearing No.372 dated 12-10-2015 in respect of 10 shares bearing distinctive numbers from 3711 to 3720 and Unit No.322 admeasuring 428 square feet or thereabouts carpet area held under Share Certificate bearing No.373 dated 12-10-2015 in respect of 10 shares bearing distinctive numbers from 3721 to 3730 on the third floor of the building known as Soalris-1 Premises Co-Op. Society Limited located at Opp. L&T Gate No.6, Saki Vihar Road /illage.Tungwa, Mumbai-400 072 in the Registration Sub-District and District of Mumbai city and Mumbai Suburban within Greater Mumbai. Dated this 24th day of May, 2023

ADDRESS :- B/23, SANTOSH CHS, THANAWALA LANE, Advocate for client ADVOCATE VILE PARLE EAST, MUMBAI - 400057. PARESH V SHAH M.No:- 9870055233, adv.pareshshah@gmail.con

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्रीमती कोमल प्रकाश जैन व श्री. प्रकाश भाबतमल जैन यांना फ्लॅट क्र.११२६, विघ्नहर्ता कोहौसोलि., महादेव पालव मार्ग, करी रोड, मुंबई-४०००१२ ही जागा १) श्री. मारुती राघो पिंगळे, २) श्रीमती हर्षदा हरी पिंगळे त्र ३) कुमारी वैशाली हरी पिंगळे यांच्याकडून खरेर्द करऱ्याची इच्छा आहे.

जर कोणी व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री माडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, वारसाहक्क, बक्षीस यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्य त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांस खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे कार्यालयात सदर सूचन काशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथ अशा दाव्यांच्या सेंदर्भाशिवाय हस्तांतर/विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि ते त्याग केले आहेत अर समजले जाईल. दिनांक: २३.०५.२०२३

वकील उत्त न्यायाल ८, कोंडाजी इमारत क्र.३, व्ही.एल. पेडणेकर मार्ग परळ, मुंबई-४०००१२

जाहीर सूचना

Hon. Secretary

दिनांक: २२.०५.२०२३

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात की, श्री. अमित रमेश टेकवानी व श्रीमती निरु रमेश <mark>टेकवानी</mark> हे मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.४०१, ४थ मजला, इमारत क्र.एफ२, व्हॅली टॉवर ॲनेक्स कोहौसोलि., चितळसर, मानपाडा, ठाणे पश्चिम-४००६१० येथील जागेचे नोंदणीकृत सह-मालक, सदस्य आहेत. तसेच २७ मार्च, २००९ रोजी सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.२९ चे अनुक्रमांक १४१ ते १४५ च्या शेअर्सचे धारव आहेत. सह-मालक **श्रीमती निरु रमेश टेकवानी** यांचे १० सप्टेंबर, २०१९ रोजी निधन झाले. जर कोणासही वर नमुद मालमत्तेवर दावा किंवा तारण किंवा हित किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** त्यांच्य ाव्याच्या दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकत वकील यांच्याकडे संपर्क करावा. जर दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास श्रीमती निरु रमेश टेकवानी यांच सदर शेअर्स वर नमद केलेल्या सोसायटीकडे सादः करण्यात आलेल्या नोंदणीकत मक्तता करारनामाच आधारावर हस्तांतर केले जातील

> सही/ वकील पुनम कामतक ८२/बी, कामतकर हाऊस, आदिमाया देवी

ांदिराजवळ, चितळसर, घोडबंदर रोड, मानपाडा, ठाणे पश्चिम-४००६१० दिनांक: २४.०५.२०२३ PRUDENT ARC LIMITED प्रुडेन्ट एआरसी लिमिटेड

नॉर्वणीकृत व कॉर्पोरेट कार्यालयः ६११, डी मॉल, प्लॉट क.ए-१, नेताजी सुभाष प्लेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४. दूर.:+९१-११-४५३२००००, ई-मेल: info@prudentarc.com, सीआयएन: यु७४९००डीएल२०११पीएलसी२२२५४४५

((परिशिष्ट ४) नियम ८(१))

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी ; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **प्रुडेन्ट एआरसी लिमिटेड** (प्रुडेन्ट ट्रस्ट ७१/२२) यांचे नोंदणीकृत कार्यालय ६११, ६वा मजला, डी-मॉल, प्लॉट क्र.ए-१, नेताजी सुभाष पॅलेस, पितमपुरा, नवी दिल्ली-११००३४ चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचिता नेयम ३ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये दिनांक २९ **ऑक्टोबर, २०२२** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता ज्ञामिनदार नामे: १) श्री. प्रदीप सहदेव कोलप, श्रीमती सारिका प्रदीप कोलप, श्रीमती सविता <mark>पावंत, अरुण सावंत</mark> यांचा निवासी पत्ता: फ्लॅट क्र.५०१, प्लॉट क्र.११, यश्री प्लाझा सेक्टर **८, सानपाडा, नवी मुंबई–४००७०५** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.२८,४५,५३०/- (रूपये अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे तीस फक्त) तसेच सदर सूचनेच्या तारखेपासून रक्कम जमा होईपर्यंत वेळोवेळी सदर कर्ज खात्यात लागु असलेले अन्य पुढील शुल्क, दंडात्मक व्याज व अन्य पुढील व्याजासह रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले

कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले भसून कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहें की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २२ मे, २०२३** रोजी घेतलेला विशेषतः कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात

येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेल असल्यास त्यांनी पुडेन्ट एआरसी लिमिटेड (पुडेन्ट ट्रस्ट ७१/२२) यांच्याकडे देय रक्कम रू.२८,४५,५३०/- (रूपये अट्ठावीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे तीस फक्त) तसेच सदर सूचनेच्या तारखेपासून रक्कम जमा होईपर्यंत वेळोवेळी सदर कर्ज खात्यात लागु असलेले अन्य पुढील शुल्क, दंडात्मक व्याज व अन्य पुढील व्याजासह रक्कम तसेच सदर रकमेवर आलेले पुडेन्ट र्<mark>आरसी लिमिटेड</mark> (प्रुडेन्ट ट्रस्ट ७१/२२) यांच्याद्वारे लागू असलेले सर्व शुल्क जमा करण्यास

कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता/जामिनदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

गलमत्ता १ - श्री. अरुण सावंत व श्रीमती सविता सावंत यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.१०३. इमारत क्र.ए१, हावरेज् ग्रीन पार्क, फेझ-२, पारिजात कोहौसोलि., प्लॉट क्र.१५, सेक्टर २२ जेएनपीटी रोड, कामोठे, नवी मुंबई-४१०२०९, एकूण सुपर बिल्टअप क्षेत्रफळ ५५६ चौ.फु. तसेच ३५% लोडींग

दिनांक: २२.०५.२०२३ प्राधिकृत अधिकार्र प्रुडेन्ट एआरसी लिमिटेड (प्रुडेन्ट ट्रस्ट ७१/२२) करिता ठेकाण: मुंबई

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED CIN: L65990MH1980PLC023334

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644 Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net Extract of Standalone Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2023 (Rs. In Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2023	Year Ended 31-03-2023	Year Ended 31-03-2022
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	214.66	642.67	521.83
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	27.40	126.50	75.99
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and /			
	or Extraordinary items)	27.40	-19.24	75.99
$\ _4$	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /			
4	or Extraordinary items)	63.98	5.34	79.70
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit			
5	for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	62.61	2.28	83.30
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	1496.29	1496.29	1151.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance sheet of the previous year	NA	4872.24	5212.19
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	(a) Basic:	0.42	0.02	0.69
	(b) Diluted:	0.42	0.02	0.69

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulatior 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerenergy.net. For Veer Energy & Infrastructure Limited

PLACE : MUMBAI DATE: May 22, 2023

Yogesh M. Shah Managing Director DIN: 00169189

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2023 (Rs. In Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended 31-03-2023	Year Ended 31-03-2023	Year Ended 31-03-2022
		Audited	Audited	Audited
1	Total income from operations	373.41	1327.33	962.61
2	Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ or Extraordinary items)	48.76	111.69	23.76
3	Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	48.76	111.69	23.76
4	Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and /			
1	or Extraordinary items)	104.42	158.20	-9.64
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit	100.40	151.00	4.57
_	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	100.49 999.92	151.68 999.92	-1.57 693.42
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited			
	Balance sheet of the previous year	NA	1143.35	701.64
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) -			
	(a) Basic:	1.01	1.52	-0.14
	(b) Diluted:	1.01	1.52	-0.14

NOTE:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website For Veerhealth Care Limited

PLACE : MUMBAI DATE: May 22, 2023

Bhavin S. Shah Managing Director DIN: 03129574

तिलक व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८०पीएलसी०२३००० नोंदणीकृत कार्यालय: ई/१०९, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, इन्फिनीटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. ई-मेल:tilakfin@gmail.com, वेबसाईट:www.tilakfinance.wordpress.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(रु.लाखात)
	संपलेली	संपलेली तिमाही		संपलेल	संपलेले वर्ष	
तपशील	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत	३१.0३.२३ लेखापरिक्षीत	३१.०३.२२ लेखापरिक्षीत	३१.०३.२३ लेखापरिक्षीत
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२५७.१५३	३६१.१२६	९०३.२२२	२७३.००१	३६१.१२६	९५१.२७८
कर व अपवादात्मक बाबपुर्व						
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१५४.९८२	-१३.६७४	२९८.६६७	१४०.२८९	-१३.६७४	२८३.२३९
करपुर्व अपवादात्मक बाबनंतर						
निव्वळ नफा/(तोटा)	१५४.९८२	-१३.६७४	२९८.६६७	१४०.२८९	-१३.६७४	२८३.२३९
कर व अपवादात्मक बाबनंतर						
निव्वळ नफा	१०८.५२८	-२९.९८३	२४३.२५१	९३.४९४	-२९.९८३	२२७.४८०
इतर सर्वंकष उत्पन्न	-७३.२८३	-८३.४०७	८२.९४६	-१४१.५३८	-८३.४०७	१३.९५६
भरणा केलेले समभाग भांडवल	२२२८.४८४	१७६६.६००	२२२८.४८४	२२२८.४८४	१७६६.६००	२२२८.४८४
उत्पन्न प्रतिभाग	0.088	-0.0१७	0.808	0.083	-0.0१७	0.802
सौमिकृत	0.089	-0.0१७	0.808	0.083	-0.0१७	0.802

<mark>टीपः</mark> सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.tilakfinance.wordpress.com बसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

तिलक व्हेन्चर्स लिमिटेडकरित

सही/-गिरराज किशोर अगरवाल संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: २३.०५.२०२३

डीआयएन:००२९०९५९